



अर्ज क्रमांक	तारीख
--------------	-------

फोटो

फोटोवर स्वाक्षरी

पंजाब नैशनल बैंक  punjab national bank
...नसेचे का प्रतीक! ...the name you can BANK upon!

**प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत कर्जासाठी अर्जपत्र
(शिशु - ₹१०,००० पर्यंतच्या कर्जासाठी)**

बँकेचे नाव व शाखा (ज्या शाखेतून कर्ज घ्यायचे आहे): _____

मी खालील _____ उद्देशासाठी रु. _____ इतक्या रकमेसाठी कॅश क्रेडिट /

ओव्हरड्राफ्ट / टर्म लोन साठी अर्ज करीत आहे.

अर्जदाराचे नाव:	1.	वडिलांचे /	1.			
	2.	पतीचे नाव:	2.			
निर्मिती ☒	वैयक्तिक	संयुक्त	मालक	भागीदारी	इतर	
निवासाचा पत्ता:						
	भाड्याने / स्वतःचे:					
व्यवसायाचा पत्ता:						
	भाड्याने / स्वतःचे:					
जन्मतारीख:	वय:		लिंग: पुरुष / स्त्री / ट्रान्सजेंडर			
शैक्षणिक पात्रता:	निरक्षर	१०वी पर्यंत	१२वी पर्यंत	पदवीधर	व्यावसायिक	इतर
केवायसी (KYC)	मतदार ओळखपत्र क्र.		आधार क्रमांक:	परवाना क्रमांक:	इतर ओळखपत्र	
कागदपत्रे:					(असल्यास):	
ओळख पुरावा:						
कृपया निर्दिष्ट करा						
पत्ता पुरावा:						
कृपया निर्दिष्ट करा						
दूरध्वनी क्रमांक:	मोबाइल क्रमांक:		ई-मेल:			
व्यवसायाचा प्रकार / (उद्देश)	विद्यमान:				कालावधी	
	प्रस्तावित:					
वार्षिक विक्री (रु. लाखांत):	विद्यमान:		प्रस्तावित:			
अनुभव, असेल तर						

सामाजिक श्रेणी	सामान्य	अनुसूचित जाती		अनुसूचित जमाती		इतर मागासवर्गीय		अल्पसंख्याक	
अल्पसंख्याक समुदाय (असल्यास):	बौद्ध	मुस्लिम	ख्रिश्चन	शीख		जैन		पारसी	इतर
आवश्यक कर्जरक्कम:		कॅश क्रेडिट / ओव्हरड्राफ्ट (CC/OD): रु.					टर्म लोन: रु.		
विद्यमान खात्यांचा तपशील (असल्यास):	प्रकार (ठेव/कर्ज)			बँकेचे नाव व शाखा:					
खाते क्रमांक:				जर कर्ज खाते असेल, तर घेतलेल्या कर्जाची रक्कम:			रु.		

जाहीरनामा (Declaration):

मी/आम्ही खाली दिलेली सर्व माहिती खरी, अचूक व संपूर्ण असल्याचे प्रमाणित करतो/करतो. या युनिटसाठी आम्ही दिलेल्या अर्जातील माहितीव्यतिरिक्त कोणतीही कर्ज व्यवस्था नाही. माझ्याकडे / आमच्याकडे कोणतेही थकित शासकीय देणे बाकी नाही. बँकेला आवश्यक वाटल्यास आम्ही इतर कोणतीही माहिती देऊ. आपण ही माहिती कोणत्याही संस्थेशी देवाणघेवाण करू शकता. आपण, आपले प्रतिनिधी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुद्रा लि. किंवा आपल्या वतीने अधिकृत कोणतीही संस्था, दिलेल्या पत्त्यावरील आमच्या व्यवसायाची तपासणी करू शकतात. बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी आपण आवश्यक ती कारवाई करू शकता.

दिनांक: _____

ठिकाण: _____

अर्जदाराची स्वाक्षरी / अंगठ्याचा ठसा:

(कार्यालयीन वापरासाठी)

स्वीकृती पावती क्रमांक: _____ कर्ज अर्ज क्रमांक: _____ दिनांक: _____

द्वारे प्राप्त _____

दिनांक: _____

ठिकाण: _____

अधिकृत स्वाक्षरी

(शाखेची सील व स्वाक्षरी)

✂ येथे कापावे ✂

स्वीकृती पावती क्रमांक: _____ प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत कर्ज अर्ज क्रमांक _____

दिनांक _____ रोजी श्री./श्रीमती _____ कडून रु. _____ इतक्या

रकमेचा अर्ज प्राप्त झाला आहे.

दिनांक: _____

ठिकाण: _____

अधिकृत स्वाक्षरी

(शाखेची सील व स्वाक्षरी)

चेकलिस्ट: (अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे)

१) ओळखीचा पुरावा - मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड / आधार कार्ड / पासपोर्ट / सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेले फोटो ओळखपत्र इत्यादींची स्व-साक्षात्कृत प्रत.

२) राहण्याचा पुरावा - अलीकडील टेलिफोन बिल/वीज बिल/मालमत्ता कराची पावती (२ महिन्यांपेक्षा जुनी नाही) / मतदार ओळखपत्र / आधार कार्ड/व्यक्तीचा पासपोर्ट / मालक / भागीदार बँक पासबुक किंवा बँक अधिकाऱ्यांनी योग्यरित्या प्रमाणित केलेले नवीनतम खाते विवरण / निवास प्रमाणपत्र / सरकारी प्राधिकरण/स्थानिक पंचायत / नगरपालिका इत्यादींनी जारी केलेले प्रमाणपत्र.

३) अर्जदाराचा अलीकडील फोटो (२ प्रती) ६ महिन्यांपेक्षा जुना नाही.

४) खरेदी करावयाच्या यंत्रसामग्री / इतर वस्तूंचे कोटेशन

५) पुरवठादाराचे नाव / यंत्रसामग्रीचा तपशील / यंत्रसामग्रीची आणि / किंवा खरेदी करावयाच्या वस्तूंची किंमत.

६) व्यवसाय उपक्रमाच्या ओळखीचा पुरावा/पत्ता व्यवसाय युनिटच्या मालकी, ओळख आणि पत्त्याशी संबंधित संबंधित परवाने / नोंदणी प्रमाणपत्रे/इतर कागदपत्रांच्या प्रती, जर असतील तर

७) अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी / अल्पसंख्याक इत्यादी प्रवर्गाचा पुरावा.

टीप:

१) प्रक्रिया शुल्क नाही

२) संपार्श्विक नाही

३) कर्जाची परतफेड कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवता जातो.

४) अर्जदार कोणत्याही बँक / वित्तीय संस्थेचा कर्जबुडवा नसावा.